

राज्याबाहेर दो-यावर असताना ठराविक शुल्क आकारणा-या हॉटेलमध्ये राहण्यासाठी दैनिक भत्त्याचे दर.

महाराष्ट्र शासन,  
वित्त विभाग,

निर्णय क्रमांक टीआरजे-१०८४/तीआर-१५२३/८४/एतईआर-५,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक ४ जून १९८५.

नि र्ण य

राज्यांतर्गत दो-यावर असताना शासकीय कर्मचा-यांस ठराविक शुल्क आकारणा-या हॉटेलमध्ये राहण्यासाठी दैनिक भत्त्याचे दर शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक टीआरजे-१०८३/तीआर-१४२६/एतईआर-५, दिनांक १ फेब्रुवारी १९८४ मधील तक्ता १ मध्ये विहित करण्यात आलेले आहेत. राज्याबाहेर ठराविक शुल्क आकारणा-या हॉटेलमध्ये वास्तव्य करावे लागल्यास दैनिक भत्त्याचा दर विहित करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन या आदेशाद्वारे हे दर खाली दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित आहे :-

| श्रेणी                        | वेतन मर्यादा | ठराविक शुल्क आकारणा-या हॉटेलमध्ये राहण्यासाठी दैनिक भत्त्याचे दर. |  |
|-------------------------------|--------------|---|--|
|                               |              | दिल्ली व भारतातील इतर राज्यांच्या राजधानीची ठिकाणे. [३]           | राज्याबाहेरील भारतातील इतर ठिकाणे. [४] |
| [१]                           | [२]          |   |  |
| एक - रु २००० आणि त्याहून अधिक |              | ७०.००   | ५८.००                                  |
| रु १००० ते १९९९               |              | ७०.००   | ५८.००                                  |
| दोन - रु ७५० ते ९९९           |              | ५४.००   | ४०.००                                  |
| रु ४२५ ते ७४९                 |              | ४०.००   | ३२.००                                  |
| तीन - रु ४२५ पेक्षा कमी       |              | ३२.००   | २४.००                                  |

टीप:- हॉटेलमध्ये राहण्यासाठी दैनिक भत्त्याची मागणी करताना, शासकीय कर्मचा-यांनी हॉटेलमध्ये राहिल्याचा तबक पुरावा देणे आवश्यक आहे.

२. हे आदेश दिनांक १ जून, १९८५ पासून अमलात येतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने;

व्यं. दे. पानसे,  
शासनाचे सह सचिव.

प्रति,

महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई,  
महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर,  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

कृ. मा. प.

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई,  
 उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/  
 नाशिक/अमरावती,  
 निवासी लेखा अधिकारी, मुंबई,  
 राज्यपालांचे सचिव,  
 मुख्य मंत्र्यांचे सचिव,  
 उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,  
 सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,  
 \*प्रबंधक, उच्च न्यायालय [मूळ शाखा], मुंबई,  
 \*प्रबंधक, उच्च न्यायालय [अपील शाखा], मुंबई,  
 \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
 \*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,  
 \*प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
 सह संचालक, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ-गव्हर्नमेंट, मुंबई,  
 सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय [व्यय  
 विभाग], खोली क्रमांक २६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली,  
 मंत्रालयीन सर्व विभाग,  
 सर्व विभागीय आयुक्त,  
 मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,  
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
 जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई,  
 वित्त विभागातील सर्व कार्यातने,  
 निवड फाईल, वित्त विभाग, एसईआर-५.

---

\*पत्रादारे.

---